

Total No. of Questions : 4]

SEAT No. :

PB1396

[Total No. of Pages : 4

[6224]-621

T.Y.B.Com.

366 (D) CO-OPERATION AND RURAL DEVELOPMENT - III
(2019 Pattern) (CBCS) (Semester - VI) (Paper - III)

Time : 2½ Hours]

[Max. Marks : 50

Instructions to the candidates:

- 1) All questions are compulsory.*
- 2) Figures to the right indicate full marks.*

Q1) A) Fill in the blanks (any 5) :

[5]

- i) The appointment of an Auditor is done by _____
 - a) State Government
 - b) Registrar of Co-operative society.
 - c) Board of Directors
- ii) maximisation of _____ is the goal of financial management
 - a) Money
 - b) Profit
 - c) Production
- iii) _____ is the forecast of financial planning.
 - a) Budget
 - b) Cash Book
 - c) Balance sheet
- iv) Financial Management is concerned with the efficient use of _____
 - a) share capital
 - b) current assets
 - c) an important economic resource

P.T.O.

- v) The Finance Manager is accountable for _____
- Management of fund
 - Arrangement of financial resources
 - Proper Utilisation of funds
- vi) Audit is _____ to co-operative society
- Mandatory
 - Voluntary
 - Not compulsory

B) Match the following: [5]

- | A | B |
|----------------------------------|---------------------------|
| i) Financial control | a) Financial Management |
| ii) Planning of Finance | b) Financial Planning |
| iii) Mgt of co-operative finance | c) Utilisation of Funds |
| iv) Report by Auditor | d) Examination by Auditor |
| v) Co-operative Audit | e) Audit report |

Q2) Write Short Notes (Any Two) : [10]

- Characteristics of Financial Planning
- Sources of co-operative finance
- Policy of operating expenditure in co-operative society.
- Significance of co-operative audit.

Q3) a) State the various types of Audit in Co-operatives. [8]

b) State utilization of funds and Capital in Co-operatives. [7]

Q4) a) Differentiate between Corporate Finance and Co-operative Finance. [8]

b) State the Budget and Accounting of Co-operatives. [7]



Total No. of Questions : 4]

PB1396

[6224]-621

T.Y.B.Com.

366 (D) CO-OPERATION AND RURAL DEVELOPMENT - III

(2019 Pattern) (CBCS) (Semester - VI) (Paper - III)

(मराठी रूपांतर)

वेळ : 2½ तास/

/एकूण गुण : 50

- सूचना :- 1) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहेत.
2) उजवीकडील अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात.

प्र.1) अ) रिकाम्या जागा भरा. (कोणत्याही पाच)

[5]

- i) अंकेक्षकाची नियुक्ती ही द्वारे केली जाते.
अ) राज्य सरकार
ब) सोसायटी रजिस्ट्रार
क) संचालक मंडळ
- ii) ची वाढ ही वित्तीय व्यवस्थापनाचे लक्ष आहे.
अ) पैसा
ब) नफा
क) उत्पादन
- iii) हे वित्तीय नियोजनाची पूर्वानुमान आहे.
अ) अंदाजपत्रक
ब) रोध पुस्तक
क) तालेबंद
- iv) वित्तीय व्यवस्थापन चा कार्यक्षमपणे वापराशी संबंधीत आहे.
अ) भाग भांडवल
ब) चालू मालमत्ता
क) महत्त्वाचा आर्थिक स्रोत

- v) वित्तीय व्यवस्थापक ला उत्तरदायी असतो.
 अ) निधीचे व्यवस्थापन
 ब) वित्तीय स्रोतांची क्रमवारी
 क) निधीचा योग्य विनियोग
- vi) सहकारी सोसायट्यांना अंकेक्षण असते.
 अ) सक्तीचे
 ब) ऐच्छिक
 क) सक्तीचे नसते
- ब) खालील जोड्या लावा. [5]
- | अ | ब |
|------------------------------------|----------------------------|
| i) वित्तीय नियंत्रण | अ) वित्तीय व्यवस्थापन |
| ii) वित्ताचे योग्य नियोजन | ब) वित्तीय नियोजन |
| iii) सहकारी निधीचा वापर व्यवस्थापन | क) निधीचा वापर |
| iv) अंकेक्षकाने दिलेला अहवाल | ड) अंकेक्षकाद्वारे परीक्षा |
| v) सहकारी अंकेक्षण | इ) अंकेक्षण अहवाल |

- प्र.2) टिपा लिहा. (कोणत्याही दोन)** [10]
- अ) वित्तीय नियोजनाची वैशिष्ट्ये
 ब) सहकारातील वित्तीय स्रोत
 क) सहकारी संस्थांमधील दैनंदिन खर्चाविषयी धोरण
 ड) सहकारी अंकेक्षणाचे महत्त्व

- प्र.3) अ) सहकारातील अंकेक्षणातील विविध प्रकार सांगा.** [8]

- ब) सहकारामध्ये निधीचा योग्य वापर कसा होतो ते सांगा. [7]

- प्र.4) अ) कंपनी वित्त आणि सहकारी वित्त यामधील फरक स्पष्ट करा.** [8]

- ब) सहकारातील अंदाजपत्रक आणि लेखांकन सांगा. [7]

